

#### REF: CIL/CC/81/2024-25

January 31, 2025

To,	To,
The Manager,	The Manager,
Listing Department	Listing & Compliance Department
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
P.J. Towers, Dalal Street,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Mumbai – 400 001	Bandra East, Mumbai - 400051
Company Code: 531358 ISIN: - INE102B01014	Company Code: CHOICEIN

Sub: Newspaper Publication pertaining to Un-Audited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended December 31, 2024

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of newspaper advertisement pertaining to Un-Audited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 published on January 31, 2025 in the following newspapers:

1. Business Standard (English Newspaper)

MUMBA

2. Pratahkaal (Marathi Newspaper)

Thanking You,

Yours truly,

For Choice International Limited

Karishma Shah (Company Secretary & Compliance Officer)

Choice International Limited Sunil Patodia Tower, J B Nagar, Andheri East, Mumbai - 99 T +91 22 67079999 E info@choiceindia.com CIN No. L67190MH1993PLC071117 www.choiceindia.com

Letterheads. Keeping words official.

Quarter

ended

1.03

(85.74)

(85.74)

(76.44)

252.92

2247.08

(3.02)

(Designated as Executive Director & CFO) DIN- 00378383

(West)

Quarter

ended

0.61

101.52

101.52

90.53

252.92

2247.08

3.58

Sd Rupa Mod Whole Time Director

Choice International Ltd.

Equity | Commodity | Currency | Wealth Management

Investment Banking | Management Consulting CIN: L67190MH1993PLC071117

Nine months

ended

31.12.2024 31.12.2024 31.12.2023

23.34

927.50

927.50

730.34

252.92

2247.08

Netlink Solutions (India) Limite

Reg Office : Sunil Patodia Tower, Plot No 156-156, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400099 Tel No : +91-22-6707 9999 Website : www.choiceindia.com Email Id: info@choiceindia.com

EXTRACT OF UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024

28.88

NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED Regd. Off.: 507, Laxmiplaza, I axmi Indo Estate Neutrice Rest

Particulars

Net Profit before tax and after Exceptional items

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown

8 Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/- each)

in the Audited Balance Sheet of previous year

Total Comprehensive Income for the period

Total income from operations (net)

2 Net Profit before tax and Exceptional items

4 Net Profit / (Loss) for the period after tax

6 Equity Share Capital

Place: Mumbai

Date: January 30, 2025

Choice

The Joy of Earning

Mumbai- 400 053, Email: netlink@easy2source.com; Web: www.nsil.co.in TEL: 022-26335583; CIN: L45200MH1984PLC034789

Note: a) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approver by Board of Directors at their respective meeting held on Thursday January 30, 2025. b)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and of the subversion and the subact of the detailed is in the subversion of the subvers Financial Results for the quarter ended and nine months ended December 31, 2024 are available or the website of the Stock Exchange and the Company's website at www.nsil.co.in/finacials.php. The same can also be accessed by scanning the QR Code provided below:

VALUE AND A AND A

## **RANE (MADRAS) LIMITED**

Regd. Office : "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086 visit us at: www.ranegroup.com CIN: L65993TN2004PLC052856



Extract of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024

		Standalone				Consolidated					
s.	Particulars	Quarte	r ended	Nine Mon	ths ended	Quarter	ended	Nine Mor	nths ended		
No	Faluculais	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited		
		31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023		
1.	Total Income from Operations	521.62	521.05	1,572.52	1,623.93	521.62	521.05	1,572.65	1,720.63		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	2.72	15.02	16.93	58.42	0.52	12.88	7.07	13.28		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	2.61	15.02	16.66	(81.89)	0.41	12.88	6.80	(90.93)		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1.98	11.23	12.37	21.43	(0.22)	9.09	2.51	12.39		
5.	"Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]"	1.55	10.85	11.07	20.32	0.18	8.78	1.54	22.80		
6.	Equity Share Capital	16.27	16.27	16.27	16.27	16.27	16.27	16.27	16.27		
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) - (Not annualised for the quarters) 1. Basic: 2. Diluted:	1.22 1.22	6.90 6.90	7.60 7.60	13.17 13.17	(0.14) (0.14)	5.59 5.59	1.54 1.54	7.61 7.61		

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 30, 2025.

2. The full results are available on the website at the link - https://ranegroup.com/investors/ rane-madras-limited-2/?rml-fin-3



For Rane (Mardas) Limited Harish Lakshman Chairman

## **BAJAJ HOLDINGS & INVESTMENT LIMITED**

CIN: L65100PN1945PLC004656

Registered Office: C/o Bajaj Auto Limited Complex, Mumbai - Pune Road, Akurdi, Pune - 411 035 Corporate Office: 6th Floor, Bajaj Finserv Corporate Office, Off Pune - Ahmednagar Road, Viman Nagar, Pune - 411 014 Website: www.bhil.in | E-mail ID: investors@bhil.in | Telephone: +91 20 7157 6066

#### Extract of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2024

				(₹ In crore)
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2024 (Reviewed)	Nine months ended 31.12.2024 (Reviewed)	Quarter ended 31.12.2023 (Reviewed)
1	Revenue from operations	126.33	539.16	108.05
2	Profit before tax	1,781.02	4,958.48	1,665.45
3	Profit for the period (attributable to owners of the company)	1,748.36	4,795.18	1,644.43
4	Total comprehensive income (attributable to owners of the company)	268.99	5,594.22	1,942.46
5	Paid-up equity share capital	111.29	111.29	111.29
6	Other equity (as shown in the Balance Sheet of previous year)			54,136.22
7	Basic and diluted earnings per share (₹) (not annualised) (Face value of ₹ 10 each)	157.1	430.9	147.8

Key	Key standalone financial information is given below:						
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2024 (Reviewed)	Nine months ended 31.12.2024 (Reviewed)	Quarter ended 31.12.2023 (Reviewed)			
1	Total income	151.24	1,432.96	124.99			
2	Profit before tax	113.95	1,293.95	85.63			
3	Profit after tax	83.99	1,201.11	65.56			

Note: The above is an extract of the unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2024 which have been reviewed by the Audit Committee, approved by Board of Directors at its meeting held on 30 January 2025, subjected to limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. https://www.bhil.in/investors.html#url-financial-results-press-release, www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The same can be accessed by scanning the QR code provided below



Place : Chennai

Date : January 30, 2025

9

डण्डियन ओवरसीज़ बैंक

Indian Overseas Bank

Information Technology Department Central Office: 763, Anna Salai, Chennai – 600 002

Indian Overseas bank (IOB) invites bids for the

following

GOVERNMENT E-MARKET PORTAL-SUPPL IMPLEMENTATION, MAINTENANCE & OPERATIONS OF DIGITAL RIGHTS MANAGEMENT (DRM) SOLUTION

BID NO: GEM/2025/B/5880175 DATED: 28.01.2025

The Above GEM Tender document is also available

and can be downloaded from the following website

www.iob.in & www.gem.gov.in For Tender detail

and future amendments, if any, keep referring to the

following website www.gem.gov.in

By order of the Board of Directors For Bajaj Holdings & Investment Limited

HOLDINGS &

(CIN: L65910DL1990PLC040705)

(Rs. in Lakhs Quarter End Nine Months Ended Year Ended Un-audited Un-audited Un-audited Un-audited hatihuA Particulars 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 21.148.56 24.920.53 20.978.29 66.663.07 54.291.71 75.933.57 1 Total Income 20.934.38 24.739.31 (a) Revenue from Operations 20,727.70 65,738.18 53,613.71 75,081.09 (b) Other Income 214.18 181.22 250.59 924.89 678.00 852.48 Net profit for the period before tax 4.331.06 6.063.97 5.620.71 14.734.99 12.559.68 18.079.66 2 (before exceptional items) Net profit for the period before tax 12,559.68 4,331.06 6,063.97 5,620.7 14,734.99 18,079.66 after exceptional items) 10,919.69 3,073.66 4,645.02 4,028.08 9.146.29 13,085.88 Net profit for the period after tax (after exceptional items) Total Comprehensive Income for 3.242.15 4,852.23 4,020.27 11,273.40 9,125.79 13.018.24 the period (Comprising profit for the period after tax and other Comprehensive Income after tax) 39,033.89 Reserves as shown in Audited Balance Sheet 19,937.90 9,951.20 19,937.90 9,951.20 19,937.90 19,937.90 Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10 each) Earning per share (quarter numbers are not annualised) (a) Basic (Rs.) 1.54 4.05 5.48 9.19 6.57 2.33 (b) Diluted (Rs.) 1.52 2.28 4.01 5.36 9.11 6.52 The above Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter and Nine months ended on December 31, 2024 The above considered on Audited manufactures in the dual term and more than the first and the entry of the Audit Committee and recommended for approval and approval by the Audit Committee and recommended for approval and approval by the Statutory Auditors of the Company at its meeting held on January 29, 2025 and the Statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued a limited and the statutory Auditors of the Company have issued at limited and the statutory Auditors of the Company have issued at limited at the statutory Auditors of the Company have issued at limited at the statutory Auditors of the Company have issued at limited at the statutory Auditors of the Company have issued at limited at the statutory Auditors of the Company have issued at limited at the statutory Auditors of the company have issued at limited at the statutory Auditors of the company have issued at limited at the statutory Auditors of the company have issued at limited at th review report Key data relating to Standalone Financial Results of Choice International Limited are as follows: (Rs. in Lakhs) Nine Months Ended Year Ended Quarter Ended Un-audited Un-audited Un-audited Un-audited Audited Particulars 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 1 Total Income 639.42 580.73 313.56 1,920.43 1,017.37 1,304.80 2 Profit Before Tax 299.46 288.13 44.66 950.52 174.39 177.45 Profit after Tax 189.89 221.04 37.62 710.51 135.46 139.76 4 Other Comprehensive Income -0.87 -0.87 -0.87 -2.60-2.60 -3.47 5 Total Comprehensive Income 189.02 220.17 36.75 707.91 132.86 136.29 The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the Quarter and Nine months ended on December 31, 2024 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the Standalone Financial Results and the Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended on December 31, 2024 are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and Company's Website :https://choiceindia.com/investor/financial-info/ For Choice International Limited Sd/ Ajay Kejriwa Place : Mumbai Date : January 29, 2025 DIN: 03051841 EXIT OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE RESIDUAL SHAREHOLDERS OF **Genesis Finance Company Limited** Registered Office: 4 MMTC/STC Market, Geetanjali, New Delhi - 110 017, India Tel: +91 11 4218 1244

Website: www.genesisfinance.net ; Email: genesis599@gmail.com Contact Person: Mr. Gopal Bisht, Whole-time Director and Chief Financial Officer

#### (Exit Offer Public Announcement for the attention of the residual shareholders)

This advertisement dated January 30, 2025 ("Exit Offer Advertisement") is being issued by Sundae Capital Advisors Private Limited ("Manager" or "Manager to the Offer") for and on behalf of Naresh Garg (referred to as "Acquirer") and other members of promoter and promoter group of Genesis Finance Company Limited, to the remaining Public Shareholder ("Residual Shareholders") of Genesis Finance Company Limited (the "Company"), pursuant to Regulation 27(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("SEBI Delisting Regulations") and in accordance with the terms and conditions set out in the exit offer public announcement dated August 01, 2024 ("Exit Offer PA") and exit letter of offer dated August 12, 2024 ("Exit Letter of Offer").

The Exit Offer Advertisement is in continuation of and should be read in conjunction with the Exit Offer PA and Exit Letter of Offer, Capitalized terms used in this Exit Offer Advertisement and not defined herein shall have the same meaning as ascribed to it in the Exit Offer PA and Exit Letter of Offer.

#### 1. DATE OF DELISTING

Date: January 30, 2025

Pursuant to notice number MSE/LIST/15739/2024 dated July 31, 2024 from Metropolitan Stock Exchange of India Limited ("MSEI") ("MSEI Final Delisting Approval"), the trading of Equity Shares of the Company (Symbol: GENESISFIN (INE421K01019)) is discontinued with effect from August 08, 2024 ("MSEI Date of Discontinuation of Trading") and the above referred symbol is delisted from MSEI with effect from August 16, 2024 ("MSEI Date of Delistina").

INVITATION TO RESIDUAL SHAREHOLDERS TO AVAIL THE EXIT OFFER 2.

- A separate exit letter of offer along with exit application form ("Exit Letter of Offer") containing the terms and conditions for 2.1. participation of the Residual Shareholders during the period of one year from the MSEI Date of Delisting to August 15, 2025 ("Exit Window"), has been dispatched by the Acquirer to the Residual Shareholder on August 12, 2024, to the Residual Shareholders whose names appeared in the records of the registrar of the Company and to the owners of Equity Shares whose names appeared as beneficiaries on the records of the respective depositories (as the case may be) at the close of business hours as on August 08, 2024. The Residual Shareholders are requested to avail the Exit Offer by tendering their Equity Shares at Rs. 25.40/- (Rupees Twenty-Five and Forty paisa only) per Equity Share ("Exit Price") during the Exit Window, by submitting the required documents to the Registrar to the Delisting Offer, as set out in the Exit Letter of Offer
- 2.2. In the event some Residual Shareholders do not receive, or misplace their Exit Letter of Offer, they may obtain a copy by writing to the Registrar to the Exit Offer at, Skyline Financial Services Private Limited at their office at D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase - I, New Delhi - 110 020, India, clearly marking the envelope 'Genesis Finance Company Limited - Delisting Exit Offer' or e-mailing at ipo@skylinerta.com. Further, Residual Shareholders may also obtain a soft copy of the Exit Letter of Offer and Exit Application Form from the website of the Registrar to the Offer i.e. https://www.skylinerta.com or the website of the Company i.e. www.genesisfinance.net.

#### PAYMENT OF CONSIDERATION TO THE RESIDUAL SHAREHOLDERS

Subject to the fulfilment of the terms and conditions mentioned in the Exit Letter of Offer, the Acquirer shall make payment on a monthly basis, within 10 (ten) working days from the end of relevant calendar month in which the Exit Application Form has been received by the Acquirer ("Monthly Payment Cycle"). Payment will be made only to those Residual Shareholders who have validly tendered their Equity Shares by following the instructions set out in the Exit Letter of Offer and receipt of demat Equity Shares in the Special Depository Account (as defined in the Exit Letter of Offer) / receipt of physical share certificates (along with duly filled in transfer deeds and exit application form) by the Registrar to the Delisting Offer. It should be noted that the Acquirer reserves the right to make the payment earlier

If any Residual Shareholders have any query with regard to the Exit Offer, they should consult the Registrar to the Delisting Offer or the Manager to the Delisting Offer

The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Exit Offer Advertisement and confirms that such information is true, fair and adequate in all material aspects.

REGISTRAR TO THE OFFER	ISSUED BY MANAGER TO THE OFFER
Skyline Financial Services Put.Ltd.	SUND@E
Skyline Financial Services Private Limited SEBI Regn. No.: INR000003241 D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase - I New Delhi - 110 020, India Tel No.: +91 11 4045 0193-197 E-mail ID: ipo@skylinerta.com Investor Grievance e-mail id: grievances@skylinerta.com Website: https://www.skylinerta.com Contact Person: Anuj Rana	Sundae Capital Advisors Private Limited SEBI Regn. No.: INM000012494 404, 4th Floor, Vaibhav Chambers Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, Maharashtra, India Tel.: +91 96 6785 9191 E-mail: genesis.delisting@sundaecapital.com Investor Grievance e-mail id: grievances.mb@sundaecapital.com Website: www.sundaecapital.com Contact Person: Rajiv Sharma
	For and on behalf of Acquirer to the Offer
Place: New Delhi	Sd/- Naresh Garg

(Promoter and Director)

Pune 30 January 2025



## **BAJAJ FINSERV LIMITED**

CIN: L65923PN2007PLC130075

Registered Office: C/o Bajaj Auto Limited Complex, Mumbai - Pune Road, Akurdi, Pune - 411 035 Corporate Office: 6th Floor, Bajaj Finserv Corporate Office, Off Pune - Ahmednagar Road, Viman Nagar, Pune - 411 014 Website: www.aboutbajajfinserv.com/about-us | E-mail ID: investors@bajajfinserv.in | Telephone: +91 20 7150 5700

#### Extract of consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2024

	(₹ In Crore)									
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2024 (Reviewed)	Nine months ended 31.12.2024 (Reviewed)	Quarter ended 31.12.2023 (Reviewed)						
1	Revenue from operations	32,041.81	97,225.69	29,038.43						
2	Profit before tax	5,811.51	17,745.89	5,430.95						
3	Profit for the period (attributable to owners of the company)	2,231.00	6,455.67	2,157.67						
4	Total comprehensive income (attributable to owners of the company)	1,772.66	7,212.01	2,283.84						
5	Paid-up equity share capital	159.53	159.53	159.26						
6	Other equity (as shown in the Balance Sheet of previous year)			60,169.23						
7	Earnings per share (not annualised) (Face value of ₹1 each) Basic (₹) Diluted (₹)	14.0 13.9	40.5 40.1	13.6 13.4						
Key	standalone financial information is given below:			(₹ In Crore)						
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2024 (Poviewed)	Nine months ended 31.12.2024 (Poviewed)	Quarter ended 31.12.2023 (Poviewod)						

No.		31.12.2024 (Reviewed)	31.12.2024 (Reviewed)	31.12.2023 (Reviewed)
1	Total income	80.39	2,225.27	57.30
2	Profit before tax	14.55	2,037.74	7.37
3	Profit after tax	10.69	1,551.30	4.39

Note: The above is an extract of the unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2024 which have been reviewed by the Audit Committee, approved by Board of Directors at its meeting held on 30 January 2025, subjected to limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bajajfinserv.in, www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The same can be accessed by scanning the QR code provided below.



Pune 30 January 2025



By order of the Board of Directors For Bajaj Finserv Limited

Sanjiv Bajaj Chairman & Managing Director

# घरगुती ग्राहकांना दुहेरी लाभ, वीजदर कपातीसोबतच दिवसाच्या वीज वापराला अधिक सवलत

टीओडी मीटर

मिळणार मोफत

टीओडी सुविधा मिळण्यासाठी वीज

ग्राहकाने कोणत्या वेळेला विजेचा

वापर केला हे समजणे आवश्यक

आहे. घरगुती ग्राहकांकडे सध्या

सुविधा नाही. तथापि, घरगुती

देण्यात येत आहेत.

बसविलेल्या मीटरमध्ये टीओडीची

ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ

घेता यावा यासाठी महावितरणकडून

त्यांना मोफत टीओडी मीटर बसवून

दिवसा पंखे, कूलर आणि एसी यांचा

वापर वाढतो. त्यावेळीही ग्राहकांना

टीओडी सवलतीचा अधिक उपयोग

#### खशी राजाणे

मुंबई, दि. ३० : महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीजदर याचिकेमध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच दिवसा वीज वापरल्यास त्यांना अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात ऊर्जा परिवर्तनासाठी भरीव काम करून अपांरपरिक ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. सौरऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच सौरऊर्जा दिवसा मिळणार असल्याने त्यावेळी जे घरगुती ग्राहक वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणेही महावितरणला शक्य झाले आहे

कायदेशीर मालक आहेत

ठिकाणः मंबई

डोंबिवलीतील

बेकायदा देशी-

विदेशी मद्य

अङ्घ्यावर पोलिसांची

कारवाई

दिनांक:३१/०१/२०२

क्रमोंक १२२०६-२०२५ दिनांक: २६.०१.२०२५. असा आहे

मावजी मैया (दितीय पश्च) यांच्यात करण्यात आलेला आहे

जय महाराष्ट्र नगर, मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई- ४०००६६.

महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानसार घरगती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येईल. आर्थिक वर्ष २०२५ -२६ मध्ये प्रती युनिट ८० पैसे, २०२६ -२७ मध्ये ८५ पैसे, २०२७ -२८ मध्ये ९० पैसे, २०२८ -२९ मध्ये ९५ पैसे आणि २०२९ -३० या वर्षात १ रुपया सवलत देण्यात येईल. या प्रस्तावाला आयोगाने मान्यता दिल्यानंतर दि. १ एप्रिलपासून ही सवलत सुरू होऊ शकते.

कोणत्या वेळी वीज वापरली त्यानुसार विजेच्या दरात सवलत देण्यास तांत्रिक भाषेत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत टीओडी म्हणतात. ही सुविधा आतापर्यंत फक्त उद्योगांना होती पण आता ती उद्योगधंद्यांसोबतच घरगुती ग्राहकांनाही देण्यात येणार आहे.

घरगुती वीज वापरात मिक्सर, इस्त्री, वॉशिंग मशिन, ओव्हन इत्यादींना मोठ्या प्रमाणात वीज लागते. या उपकरणांचा वापर

ॲडव्होकेट संतोष एच. चांदगुडे (B.Sc, LL.M)

पत्ताः 1/D-201, वरदविनायक सीएचएस, श्री सद्गुरू नगर

संत गोरा कंभार मार्ग, देवीपाडा, बोरिवली (पर्व), मंबई:४०००६६

सही/

Choice

The Joy of Earning

ठेकाणः मंबई

नांक: ३१/०१/२०२५

जाहीर सूचना

तमाम जनतेस कळविण्यात येते की माझे अशील, श्रीमती जया एन, सैया, राहणार : फ्लॅट

क्रमांक २५०, ए विंग, मागाठाणे **लिज्जत संजीवनी सीएँचएस लिमिटेड**, बिल्डिंग क्रमांक ४, जय

महाराष्ट्र नगर, मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०००६६, या खालील नमूद केलेल्या मालमत्तेच्य

मालमत्तेबाबतच्या मुळ दस्तावेजांची साखळी (चेन ऑफ डॉक्युमेंट्स) हरवलेली/गहाळ झालेली

असून, त्याबाबत माइया अशीलाने ऑनलाइन पोलीस तक्रार दाखल केली आहे, ज्याचा रिपोट

हरवलेल्या मूळ दस्तावेजांची यादी

जर कोणी वरील नमद मालमत्तेबाबत दावा करू इच्छित असेल, तर त्यांनी मळ दस्तावेजांसह १

दिवसांच्या आत खाली सही केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधावा. असे न केल्याँस त्यांचा हक्क रा

वरील उल्लेखित मालमत्तेचे विवरणः


फ्लॅंट क्रमांक २५०. ए विंग, मागाठाणे लिज्जत संजीवनी सीएचएस लिमिटेड, बिल्डिंग क्रमांक ४

१) हायर परचेस करार, जो श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड (प्रथम पक्ष) आणि श्रीमती

२) विक्री करार, जो श्रीमती शैला श्याम पाडेलकर (प्रथम पक्ष) आणि श्रीमती लक्ष्मीबाई

शौला श्याम पाडेलकर (द्वितीय पक्ष) यांच्यात करण्यात आलेला आहे

मानला जाईल आणि माझे अशील वरील संपत्तीविषयी पुढील प्रक्रिया करतील.



करण्याचे नियोजन केले तर घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा प्रभावी वापर करता येईल. तसेच उन्हाळ्यात

होईल.

जाहीर सूचना येते की माझे अशील, **श्री. अमेय जगदीश राणे**, फ्लॅट क्रमांव २६०, ए विंग, मागाठाणे **लिज्जत संजीवनी सीएचएस लिमिटेड**, इमारत क्रमांक ४, राहणार जय महाराष्ट्र नगर, मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०००६६, खालील नमूद केलेल्या मालमत्तेच कायदेशीर मालक आहेत माझ्या अशीलाकडून खाली नमूद केलेल्या 'फ्लॅट' च्या खरेदीशी संबंधित दस्तऐवजांचा संच

ररवलेला / गहाळ झालेला आहे. या संदर्भात माझ्या अशीलाने ऑनलाइन पोलीस तक्रार (रिपोत कमांक १००३७-२०२५) दिनांक: २१/०१/२०२५ नोंदवलेली आहे.

- हरवलेल्या मुळ दस्तावेजांची यादी श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड (प्रथम पक्ष) आणि सौ. सुहासिनी कदम (द्वितीय पक्ष) व्यातील हॉयर पर्चेस करारनामा
- . **सौ. सुहासिनी कदम** (विक्रेता प्रथम पक्ष) आणि **सौ. सुनंदा यशवंत माळेकर** (खरेदीदार द्वितीय पक्ष) यांच्यातील खरेदी करारनामा
- . सौ. सनंदा यशवंत माळेकर (विक्रेता प्रथम पक्ष) आणि श्री. दिगंबर गंगाराम केरकर (खरेदौदार- द्वितीय पक्ष) यांच्यातील खरेदी करारनामा.

जर कोणासही वरील वर्णन केलेल्या मालमत्तेवर दावा असल्यास, त्यांनी जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत खालील सही केलेल्या वकिलांश संपर्क साधावा, अन्यथा, त्यांचे, सर्व दावे रह मानले जातील आणि माझे अशील सदर मालमत्तेश

संबंधित पढील प्रक्रिया करतील वरील संदर्भित मालमत्तेचा तपशील

फ्लॅट क्रमांक २६०, ए विंग, मागाठाणे **लिज्जत संजीवनी सीएचएस लिमिटेड**, इमारत क्रमांक जय महाराष्ट्र नगर, मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई:-४०००६६. सही

ॲडव्होकेट संतोष एच. चांदगुडे (B.Sc, LL.M)

पत्ताः 1/D-201, वरदविनायक सीएचएस, श्री सद्गुरू नगर

संत गोरा कुंभार मार्ग, देवीपाडा, बोरिवली (पूर्व), मुंबई:४०००६६



#### वसई-विरार शहर महानगरपालिका

प्रभाग समिती 'आय' कार्यालय. वसई Prabhagsamitie@gmail.com

ता. वसई, जि. पालघर पिन नं. ४०१ २०१

दरध्वनी : २५०-२३०९०२०/२३२२२५८ ालय : २३२२१२०/२३२३३४३ फॅक्स : ०२०५-२३२२१२० जा.क्र : वविशम / कर विभाग / वसई / ४८/२४-२५ **दिनांक :** ३०/०१/२०२५

#### जाहीर नोटीस

वसई-विरार शहर महानगरपालिका सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, खालील नमूद मिळकत धारकांनी मालमत्ता हस्तांतरण करणेकामी लेखी अर्ज तसेच कागदपत्रे प्रभाग समिती आय कार्यालयात सादर केली आहेत. उक्त फेरफार प्रकरणी कोणतीही हरकत/तक्रार असल्यास त्यांनी कार्यालयात जाहीर नोटीस प्रसिध्द झालेल्या तारखेपासन ७ दिवसाच्या आत लेखी स्वरुपात कागदपत्रासह नोंदवावी. सदर बाबतीत कोणतीही हरकत/तक्रार न आल्यास कार्यालयामार्फत पढील मालमत्ता हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येईल

अ.	विभाग	मालमत्ता क्र.	ज्याचे नावे मालमत्ता आहे त्याचे म्हणजेच विकणा-या	खरेदीदाराचे किंवा अभिहस्तांकन करदात्याचे नाव
क्र			किंवा करदात्याचे नाव	
१	वसई	VV20/20488/18	एन एम रिअल्टर्स	मिथुन सोहनलाल भाटी व उमा मिथुन भाटी
२	वसई	VV04/3142	सूर्यकांत जगमोहनदास प्रताप	वनलता सूर्यकांत प्रताप
ş	वसई	VV04/3253	प्रिया भरत ताम्हनकर	श्रीधर भागोजी कदम व दीप्ती मनीष बांभनिया
x	वसई	VV19/10918	किरण काशिनाथ शेडगे	दिलीप काशिनाथ शेडगे
4	वसई	VV19/1179	अंबा अशोकभाय पटेलिया व अशोकभाय कालुभाय	म्यंक्सि जेरोम मॅडोन्सा
Ę	वसई	VV20/3879	आबिदा सुलेमान मेमन	बबलू धोंडीराम सरगर
9	वसई	VV16/9756	हाफिसाबेगम अब्दुल करिम खान	अफसाना शाहा आलम खान
٢	वसई	VV10/5051	मनाली मनीष कांबळे व धनश्री धीरज कांबळे	मालिनी पांडुरंग कांबळे
९	वसई	VV10/20273/12	विनोद मनीराम पाटील व नयन मणिराम पाटील	फैसल नबू शेख व मेरीजा फैजल शेख
१०	वसई	VV06/1965	जॉज मनवेल रिबेलो	रॉन्सन जॉज रिबेलो
११	वसई	VV09/11058	अकबर अली हकीमुद्दीन हिराणी	सागर संजय राठोड
१२	वसई	VV20/20536/17	प्रदोष पि. लोटलीकर	लुबना वसीम खान, वसीम जुबेर खान
१३	वसई	VV05/20213/32	मैनुदीन साखरेकर	समीर मैइनुदन साखरेकर
१४	वसई	VV07/2327	विवयन डिसोजा	डॉरेस विवयन डिसोजा
१५	वसई	VV17/1672	ताहीर शरीफ खान	अबिदा तारिक खान
१६	वसई	VV19/1709	लॉरेन्स जोजेस कुटिनो	वेरोनिका लॉरेन्स कुटिनो
१७	वसई	VV02/19909/44	पॅट्रिक फॅन्सीस डिकुन्हा	ॲंग्नेस सुष्मा पॅट्रीक डीकुन्हा
१८	वसई	VV20/20488/9	एन.एम. रीअल्टर्स	मनीष किसन पाटील व नदीत मनीष पाटील
१९	वसई	VV21/5225	रजनी जगन्नाथ वसवंत	अर्चना अमर शेख
२०	वसई	VV11/7158	पीटर झुज्या गरगर	सतीश पीटर गरगर
२१	वसई	VV04/16817	अजय डि फडके	अमरदीप राम अधार गुप्ता
२२	वसई	VV02/2830	थॉमस जशिन पिमेन्टा	प्रेमजॉय थॉमस पिमेन्टा

### प्रभाग समिती 'आय' वसई-विरार शहर महानगरपालिका

heubach

#### ह्युबाच कोलोरन्ट्स इंडिया लिमिटेड

(पूर्वीचे क्लॅरिएन्ट केमिकल्स (इंडिया) लिमिटेड म्हणून ज्ञात)

कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक : L24110MH1956PLC010806

**नोंदणीकृत कार्यालय :** रूपा रेनेसन्स, बी विंग, २५ वा मजला, डी-३३, एमआयडीसी रोड,

टीटीसी इंडस्ट्रीयल क्षेत्र, जुईनगर, नवी मुंबई ४०० ७०५ भारत.

वेबसाइट : www.heubach.com ईमेल : investor.relations\_india@heubach.com

#### दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिने अखेरकरिता स्थायी अहवालाचा निष्कर्म

अ.	विवरण	३ महिने अखेर	३ महिने अखेर	९ महिने अखेर	वर्ष अखेर
क्र.		३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	38.03.202
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
१.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	२१,७०४	१७,७१०	६१,४०९	७९,९४२
२.	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविमेष बाबी) निव्वळ नफा/तोटा	२,३२४	८६७	હ,,હરૂહ	५,६००
ş.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविमेष व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	२,३२४	८६७	હ,,હરૂહ	५,६००
४.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविमेष व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	१,७२२	६३९	४,०७९	४,११४
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेमक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेमक उत्पन्न (कर पश्चात))	१,७०७	६६०	३,९५६	४,००२
ξ.	प्रदानित इक्विटी मेअर भांडवल (दर्मनी मूल्य रु. १० प्रति मेअर)	२,३०८	२,३०८	२,३०८	२,३०८
७.	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देमित				४४,९३६
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १० प्रत्येकी) मूळ व सौम्य (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)	७.४६	२.७७	१७.६७	१७.८२

वरील दि. ३१ डिसेंबर, २०२४ अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल विस्तृत प्रारूपाचा स्टॉक एक्सचेंज सह सेबी (सुची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट वेबसाइट www.nseindia.com d www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.heubach. com वर उपलब्ध आहे. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पन:निर्धारित केला आहे व संचालक मंडळाद्वारे २९ जानेवारी, २०२५ रोजी सभेमध्ये आयोजित करू

सर्व जनतेला याद्वारे कळविण्यात येत आहे की माझे

डोंबिवली, दि. ३० (वार्ताहर) : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथे हनुमान मंदिराजवळ गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदा देशी-विदेशी मद्य विक्री अङ्ट्यावर बुधवार २९ तारखेला विष्णुनगर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या पोलिसांकडून

मिळालेल्या माहितीनसार, याप्रकरणी मच्छिंद्र चिमण पार्टील (४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीचापाडा येथे हनुमान मंदिराच्या मागे

#### जाहीर सूचना

अभिल मौ ग्ला सधीर कोटियन, श्री कार्तिक सुधी कोटियन आणि श्री रक्षित सुधीर कोटियन हे त्यां ली मयत श्री. सुधीर नारायण कोटियन-पती आणि वडील (१ले धारक) आणि मयत श्रीम, संदर्र नारायण कोटियन (२रे धारक) यांच्या संयुक्त नावा उभारीत फ्लॅट क्र. सी–०६, शीतल धारा सोसायटी शीतल धारा सी ॲन्ड डी सीएचएस.लि. अशा जात सोसायटी, शीतल नगर, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७ च्या संदर्भात हक, शेअर, नामाधिकार आणि हितसंबंधाकरिता एकमात्र कायदेशीर वारसदार आहेत. उ सदर फ्लॅटचे संयुक्त मालक आहेत, परंतु मयत श्री. सुधी कोटियन यांचे १५/११/२०२२ रोजी निधन झाले अस-त्यांच्या पश्च्यात, माझे अशिल (पत्नी) आणि दोन मुले श्री कार्तिक सुधीर कोटियन आणि श्री रक्षित सुधी कोटियन हे त्या फ्लॅटच्या १००% शेअर आणि हकाचे एकमात्र कायदेशीर वारस आहेत आणि मयत श्रीम. सुंदर्श गरायण कोटियन यांचे देखील ०५/०८/२००३ रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात एक मलगा आणि तीन मुली आहेत आणि त्यानुसार मयत श्रीम. सुंदर्श नारायण कोटियन यांच्या मुला–मुलींनी त्यांचे संबंधित शेअर व हक माझ्या अशिल सौ. रत्ना सुधीर कोटियन, श्री कार्तिक सुधीर कोटियन आणि श्री रक्षित सुधीर कोटिय यांच्या नावे शपथपत्रासह ना हरकत द्वारे सोडले, म्हणू माझे अशिल हे मयत श्री. सुधीर कोटियन यांचे ५०१ शेअर आणि हक्काचे एकमात्र मालक तसेच मयत श्रीम संदरी नारायण कोटियन यांचे ५०% शेअर. हितसंबंध आणि हकाचे एकमात्र मालक होतील म्हणजे आत १००% दावेदार, मालक असतील. माझ्या वरील अशिलांनी/कायदेशीर वारसांनी त्यांच्या नावामधील सदः फ्लॅटचे मयत श्री सुधीर कोटियन आणि मयत श्रीम. सुंदर्श नारायण कोटियन यांचे १००% शेअर च्या हस्तांतर सदर सोसायटीला रितसर अर्ज केला आहे,

जर कोणाही व्यक्तीला सदर फ्लॅट मिळकतीमध्ये कोणता हक, दावा, नामाधिकार आणि हितसंबंध किंवा आक्षेप असल्यास, ते प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आ

## चाइस इटरनशनल ाल.

सीआयएन: L67190MH1993PLC071117 त्य : सुनिल पतोदिया टॉवर, फ्नॉट क्र. १५६–१५८, जे. बी. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९९.

दूर. क्र. +९१–२२–६७०७ ९९९९ वेबसाइट : www.choiceindia.com ई-मेल आयडी : info@choiceindia.com

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिने अखेरकरिता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(০. লাজ									
अ.	विवरण		तिमाही अखेर		नऊ महि	ने अखोर	वर्ष अखेर			
क्र.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित			
		38.85.5058	30.09.2028	३१.१२.२०२३	38.85.5058	38.85.5053	39.03.2028			
۶.	एकूण उत्पन्न	૨૧,૧૪૮.५૬	२४,९२०.५३	२०,९७८.२९	६६,६६३.०७	५४,२९१.७१	હ્ય, ૧३३.५७			
	ए) कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२०,९३४.३८	૨૪,७३९.३१	२०,७२७.७०	६५,७३८.१८	५३,६१३.७१	હ્ય,૦૮૧.૦૧			
	बी) अन्य उत्पन्न	२१४.१८	१८१.२२	२५०.५९	९२४.८९	६७८.००	८५२.४८			
ર.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबी पूर्व)	४,३३१.०६	६,०६३.९७	५,६२०.७१	१४,७३४.९९	१२,५५९.६८	૧૮,૦૭૧.૬૬			
ą.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबी पश्चात)	४,३३१.०६	६,०६३.९७	५,६२०.७१	१४,७३४.९९	१२,५५९.६८	१८,०७९.६६			
Υ.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबी पश्चात)	३,०७३.६६	४,६४५.०२	४,०२८.०८	१०,९१९.६९	९,१४६.२९	१३,०८५.८८			
У.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कर पश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कर पश्चात)	३,२४२.१५	४,८५२.२३	४,०२०.२७	११,२७३.४०	૬,१२५.७९	१३,०१८.२४			
ξ.	लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये आरक्षित	-	-	-	-	-	३९,०३३.८९			
6.	उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी)	१९,९३७.९०	१९,९३७.९०	९,९५१.२०	१९,९३७.९०	९,९५१.२०	१९,९३७.९०			
٤.	उत्पन्न प्रति शेअर (क्वार्टर क्रमांक वार्षिक नाही आहेत)									
	ए. मूळ (रु.)	શ.५४	२.३३	8.04	५.४८	9.99	દ્દ.ધ્હ			
	बी. सौम्य (रु.)	શ.५४	२.३३	8.04	૬.૪૮	99.9	૬.५७			
0										

वरील स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. ३१ डिसेंबर, २०२४ अखेर तिमाही अखेकरिता कंपनीच्या संचालक मंडळाच्या आदेशान्वये दि. २९ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित केलेल्या मंजूर व विहित याकरिता अहवालीत असून मंडळाच्या लेखा समिती द्वारे पाहण्यात येईल व सदर कंपनीचा वैधानिक अहवाल मर्यादित म्हणून पाहण्यात येईल व लेखापरीक्षक यांना असुधारित मर्यादित अहवाल म्हणून जारी करण्यात येईल. चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड यांचा की डाटा संबंधातील स्थायी वित्तीय अहवाल खालीलप्रमाणे आहे

	(চ. লাভান												
अ.	विवरण		तिमाही अखोर		नऊ महि	वर्ष अखोर							
क्र.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित						
		38.85.5058	30.09.2028	38.85.5053	38.85.5058	38.85.5053	38.03.5058						
٩.	एकूण उत्पन्न	६३९.४२	५८०.७३	३१३.५६	१,९२०.४३	१,०१७.३७	१,३०४.८०						
२.	कर पूर्व नफा	२९९.४६	२८८.१३	૪૪.૬૬	९५०.५२	१७४.३९	૧૭૭.૪५						
₹.	कर पश्चात नफा	१८९.८९	२२१.०४	રૂહ.દર	હશ્ ૦. ૬૧	શ્ર્ર્ય,૪૬	१३९.७६						
٧.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	-0.25	-0.259	-0.29	-२.६०	-२.६०	- ३.४७						
٩,	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१८९.०२	२२०.१७	રૂદ્દ . હધ્	89.000	१३२.८६	१३६.२९						

## इक्विटी। कमोडिटी। करन्सी। वेल्थे मॅनेजमेंट। इन्वेस्टमेंट बँकिंग। मॅनेजमेंट कन्सल्टींग

चिमण पाटील यांच्या निवासस्थाना समोर निवारा उभारून मच्छिंद्र पाटील यांनी हा मद्य अड्डा सुरू केला होता. हॉटेलसारखा हा अड्डा चालत असायचा. पोलिससांकडे आलेल्या तक्रारीची गंभीर दाखल घेत कल्याण पोलीस उपायक्त अतल झेंडे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना कारवाईचे आदेश दिले. बुधवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लोखंडे, हवालदार शकील जमादार आणि नितीन भोसले यांनी अङ्ग्यावर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध कंपनींच्या व्हिस्कीच्या बाटल्या आणि देशी दारू जप्त केली. या कारवाईत मच्छिंद्र पाटीलकडे मद्य विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळले. त्यामुळे बेकायदेशीर मद्य विक्रीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर मद्य विक्रीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मच्छिंद्र पाटील यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे पुढील तपास करत

आहेत.

राव्यासह सचित करावे. कसर केल्यास सदर फ्लॅटचे र रोअर, हक आणि नामाधिकार हे सोसायटीद्वारे वरीलसद कायदेशीर वारसाच्या नावे हस्तांतरित केले जातील. य सचनेच्या १५ दिवसांनंतर कोणताही दावा स्वीकारल जणार नाही, कपया याची नोंद घ्यावी वकील बी.डी. हटक ऑफिस-सी-०४, शीतल कंज शीतल नगर, मीरा रोड

#### जाहीर सूचना

जि. ठाणे. एम-९८७०३९३३५

सही/-

ठिकाण : मुंबई दि. २९ जानवारी, २०२१

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की श्रीम तुळसाबी शिनवार आणि अन्य ''विक्रेते''म्हणून आणि प्रमोदभाई पुरषोत्तमदास पटेल ''खरेदीवार<sup>े'</sup>'म्हणू-यांच्यातील टस्तावेज क. बीव्हीडी/५७५/१९९८/ अंतर्गत १७/०२/१९९८ रोजीचा मूळ नोंदणीकृत विक्री विलेख हा धारक मिळकत ज्याचा पत्ता येथे विभाग आणि जिल्हा-ताणे आणि भिवंडीचा उपविभाग आणि उप-नोंदणीकत कार्यालय आणि गाव- भिवंडी, जिल्हा-ठाणे येथे स्थित सर्व्हे क्र. ५१, हिस्सा क्र. ११ धारक जमिन करिता केला आहे.

श्रीम. तुळसाबी एस. नाईक आणि सखाराम तुकाराग नाईक आणि अन्य ''विकेते''म्हणन आणि श्रीमती रक्षाबेन अशोकभाई पटेल "खरेदीदार"म्हणून यांच्यातील दस्तावेज क्र. ५७२/१९९८ अंतर्गत १७/०२/१९९८ रोजीचा मूळ नोंदणीकृत विक्री विलेख हा धारक मिळकत ज्याचा पत्ता येथे विभाग आणि जिल्हा-ठाणे आणि भिवंडीचा उपविभाग आणि उप-नोंदणीकृत कार्यालय आणि गाव- भिवंडी, जिल्हा-ठाणे येथे स्थित सर्व्हे क्र. ५१, हिस्सा क्र. ११ धारक जमिन करिता केला आहे.

श्रीम. तुळसाबी एस. नाईक आणि सखाराम तुकाराम नाईक आणि अन्य ''विक्रेते''म्हणून आणि अशोकभाई पुरषोत्तमदास पटेल ''खरेदीदारे'म्हणून यांच्यातील दस्तावेज क्र. ५७९/१९९८ अंतर्गत १७/०२/१९९८ रोजीचा मूळ नोंदणीकृत विक्री विलेख हा धारक मिळकत ज्याचा पत्ता येथे विभाग आणि जिल्हा-ठाणे आणि भिवंडीचा उपविभाग आणि उप-नोंदणीकृत कार्यालय आणि गाव- भिवंडी, जिल्हा-ठाणे येथे स्थित सर्व्हे क्र ५१, हिस्सा क्र. ११ धारक जमिन करिता केला आहे. श्री. सखाराम तुकाराम नाईक आणि अन ''विक्रेते''म्हणून आणि श्री राजेश हरखचंद जाखरिया 'खरेदीदार''म्हणून यांच्यातील दस्तावेज क्र. ७६/१९९४ अंतर्गत १७/०२/१९९८ रोजीचा मूळ नोंदणीकृत विक्री विलेख हा धारक मिळकत ज्याचा पत्ता येथे विभाग आणि जिल्हा-ठाणे आणि भिवंडीचा उपविभाग आणि उप-नोंदणीकत कार्यालय आणि गाव- भिवंडी, जिल्हा-ठाणे येथे स्थित सर्व्हे क्र. ५१, हिस्सा क्र. ११ धारक जमि करिता केला आहे. सदर तक्रार ही अहवाल क्र. –१३७६६–२०२५ अन्वये (२९/०१/२०२५) रोजी कुर्ला पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे जी गहाळ/हरवली आहे. सर्व याद्वारे व्यक्तींना सूचित करण्यात येते की, या गहाव

कागदपत्राच्या आधारे कोणाशीही व्यवहार करू नये. जर कोणी तसे यापर्वीच केले असेल किंवा करणा असल्यास कपया आजपासन ७ **दिवसांच्या आत** खार्ल नमूद केलेल्या पत्त्यावर निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरूपात कळवावे.

सही / उपाध्याय आणि असोसिएटस दुकान क्र. २, अशोकवन संभाजी नगर, बोरिवली (पू) ठिकाण: मुंबई दिनांक: ३१/०१/२०२५ मुंबई -४०००६८

वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी अछोर तिमाही व नऊ महिने अखेरकरिता स्थायी बित्तीय अहवालाचा बिस्तुत प्रारूपांचे सारांश आहे. स्थायी बित्तीय अहवाल व एकत्रित बित्तीय अहवाल तिमाही व नऊ महिने अखेर दि ३१ डिसेंबर. २०२४ रोजी अखेरकरिता स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात www.bseindia.com वर व www.nseindia.com व कंपनीची वेबसाइट https://choiceindia com/investor/financial-info वर उपलब्ध आहे

चॉर्टम हंटरनॅशनल लिपिटेड यांच्याकरि

ठिकाण : नवी मुंबई सही/-अजय केजरीवाल दि. २९ जानेवारी, २०२५ संचालव www.heubach.com डीआयएन ०३०५१८४१



अहवालाचा संपर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट व कंपनीच्या खाालील यआएएल वर उपलब्ध आहे : बीएसई लि. वेबसाइट लिंक

https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/b3917144-25d8-4ca0-a7ea-c5dd71ccf11b.

pdf एनएमई वेबसाइट लिंक https://nsearchives.nseindia.com/corporate/SEUPLOADe29012025144021.pdf

ह्यबाच कोलोरन्टस इंडिया लिमिटेडकरिता संबीत रॉय व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०८२९१६६४



## Home First Finance Company India Limited CIN: L65990MH2010PLC240703.

मंजूर केला आहे.

Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

#### परिशिष्ट-४-ए (नियम ८(६) ची तरतूद पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना. सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदारं व सहकर्जदारांना रकाना (२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकोकडे रकाना (३) नुसार तारण/अधिभारीत असलेल्या स्थावर मालमत्तेचा खाली नमुद तपशिलानुसार देय रक्कम अधिक व्याज मुक्ततेकरिता होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे आणि ज्याअर्थी देयके परतफेड करण्यात कसर केली असल्याने खालील स्वाक्षरीकत्यांनी खाली नमदप्रमाणे जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे व जसे जे आहे या तत्त्वावर सदर मालमत्तेच्या विक्रीद्वारे देयके मुक्त करण्याची प्रक्रिया सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खालील स्वाक्षरीकर्त्यांना अधिकार दिलेले आहेत. होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांना देय रकाना (१) नुसार कर्जदार व सहकर्जदारांकडून देय रकमेच्या वसुलीकरिता लिलाव विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जाईल.

अ. क्र.	कर्जदार व सहकर्जंदाराचे नाव	मालमत्तेचा प	त्त्वा	मागणी सूचना तारीख	मागणी सूचना रक्कम	ताबा दिनांक	आरक्षित मूल्य	<b>इरठे</b> रक्कम	लिलावाची तारीख व वेळ	इरठे व दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ	प्राधिकृत अधिकाऱ्याचे क्रमांक
1.	संतोष जाधव, संजीवनी संतोष जाधव	फ्लॅट क्र.४०६, इमारत क्र. आय - विंग, चौथा मजला, शिव उत्सव कॉम्पलेक्स, फेज - ८, पाषाणे, कर्जत, महाराष्ट्र - ४१०१०१		03-02-2024	15,42,256	15-04-2024	9,60,000	96,000	15-02-2025 (11am-2pm)	13-02-2025 (upto 5pm)	9770491073
2.	संतोष कुमार पांडा	फ्लॅट क्र.००८, इमारत क्र. ई-३, वैभव वासिंद हिल्स, गट क्र. १८६, गाव सरमल, शाहपूर, मुंबई ठाणे - ४२१६०४		03-10-2022	15,32,978	13-12-2022	12,65,000	1,26,500	15-02-2025 (11am-2pm)	13-02-2025 (upto 5pm)	8980945456
3.	दिलीप खन्ना	फ्लॅटक्र.४०३, ब्लॉक सी-१, वैभव पालघर, पीएच१, गटक्र.१४१ आणि २२३, देवीखोप आंबाचा पाडा, पालघर मनोर हायवे, पालघर - ४०१४०४		03-10-2021	19,10,860	07-12-2021	14,90,000	1,49,000	15-02-2025 (11am-2pm)	13-02-2025 (upto 5pm)	9770491073
4.	हेमलता महादेव कोरी, अजित कुमार चौदरी	फ्लॅट क्र.१०४, बी-विंग,आनंद वन, अ.क्र.३७/२, देवरूंग, तालुका भिवंडी, ठाणे - ४२१३०२.		06-05-2021	10,29,111	07-07-2021	5,40,000	54,000	15-02-2025 (11am-2pm)	13-02-2025 (upto 5pm)	9770491073
ई-लि	लाव सेवा <b>पुरवठादा</b> र	1	ई-लिलाव वेबसाईट/तपशिल, इतर नियम व अटीकरिता		बाते क्र.: इरठे/इत करण्यासाठी	र रक्कम जमा		शाखा कोड	आवएफएफसी	लाभार्थींचे नाव	1
हेल्प ल संपर्क	चे नावः मे. ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉनिस लिमिटेः राईन क्र.:०७९-३५०२२१६०/१४९/१८२ व्यक्तीः राम शर्मा - ८००००२३२९७ : ramprasad@auctiontiger.net / ९	· · ·	http://www.homefirstindia.c https://homefirst.auctiontige	er.net 1		११७ - कंपनी इंडिया लिमिरं ड, एमआयडीसी, उ		UTIE	30000395	प्राधिकृत अधिकारी होम फर्स्ट फायनान्स कंप इंडिया लिमिटेड	नी

बोली वाडविण्याची रक्तमः रु.१०,०००/-, वेवपोर्टल (https://homefirst.auctiontiger.net) वर देण्यात आलेल्या ई-लिलाव माध्यमाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे विक्री केली जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज ज्यामध्ये ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा पत्र, ऑनलाईन लिलाव बिक्रीच्या सर्वसाधारण नियम व अटी समाबिष्ट आहेत ते पोर्टलवर उपलब्ध आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकर्तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छूक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकर्तींवर भार, त्यांचे मालकी हक आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीदारांनी त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे होम फर्स्टकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. होम फर्स्टला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारांसह मिळकत विकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील. विक्री सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित अटी/नियमांच्या अधीन होईल. काही विसंगती आढळल्यास सूचनेची इंग्रजी आवृत्ती अस्सल मानली जाईल.

#### सरफायसी कायदा २००२ अन्वये १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी अनुषंगिक खर्च आणि तारखेपर्यंत व्याजासह मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे. कसुरबार ठरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वारेतथकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चीसह करण्यात येईल

दिनांकः ३१.०१.२०२५ ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड